



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

मंगळवार, ऑक्टोबर २६, २००४/ कार्तिक ४, शके १९२६

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग चार-अ

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ ऑक्टोबर २००४

अधिसूचना

मोटर वाहने अधिनियम, १९८८.

क्रमांक एमव्हीए. ०१०३/६९७/प्र.क्र. ६१/परि-२.—मोटर वाहने अधिनियम, १९८८ च्या कलम ६८ च्या उप कलम (१) अन्वये शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उक्त अधिनियमाच्या कलम ६८ च्या उप कलम (१) च्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासन क्रमांक एमव्हीए. ०१०३/६९७/प्र.क्र. ६१/परि-२, दिनांक १० ऑगस्ट २००४ च्या अधिसूचनेतील अनुसूचीतील स्तंभ (४) मध्ये दर्शविलेल्या प्रदेशातील खालील क्षेत्र वगळण्याचे विनिर्दिष्ट करित आहे :—

वगळलेले क्षेत्र

वर्धा

दिनांक पासून

१० ऑगस्ट २००४

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रमेश शिंदे,

शासनाचे उप सचिव.

HOME DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th October 2004

NOTIFICATION

MOTOR VEHICLES ACT, 1988.

No. MVA. 0103/697/CR-61/TRA-2.—In pursuance of the sub-section (1) of section 68 of the Motor Vehicles Act, 1988 the Government of Maharashtra hereby specifies the following local area as the excluded for the purposes of the sub-section (1) of section 68 of the said Act :—

Area Excluded

Wardha

Date

... 10th August 2004

By order and in the name of the Governor of Maharashtra,

RAMESH SHINDE,
Deputy Secretary to Government.